

*Stamm des GONARDA erlosch* RĪĀA-TAR. 3, 527. — e) *fortgesetztes Nachdenken* H. 84. SARVADARĀṆAS. 178, 5. PRAB. 50, 11 (= चैतधारा [so ist zu lesen] Comm.). धी<sup>०</sup> dass. 48, 13. — f) = संततिकेम ÇAT. Bn. 9, 4, 3, 18. — g) N. pr. einer Tochter Daksha's und Gattin Kratu's MĀR. P. 80, 23. fehlerhaft für संनति. — 2) m. N. pr. eines Sohnes des Alarka VP. 408. fg. BHĀG. P. 9, 17, 8. — Vgl. कुल<sup>०</sup>, तत्तु<sup>०</sup>, नि<sup>०</sup>, बद्ध<sup>०</sup> und संतान. संततिमत्तु (von संतति) adj. *Nachkommenschaft habend* MĀR. P. 121, 37. संततिकेम m. Bez. gewisser Opfersprüche TBa. 3, 8, 19, 2. auch einfach संतति ÇAT. Bn. 9, 4, 3, 18.

संततेयु (von संतत) m. N. pr. eines Sohnes des Raudrāçva VP. 447. BHĀG. P. 9, 20, 4. — Vgl. संनतेयु.

संतनि (von 1. तन् mit सम्) 1) adj. *fortsetzend, Dauer herstellend*: सूक्त AIR. Bn. 5, 16. LĀṬJ. 1, 7, 15. 6, 1, 8. — 2) oxyt. m. oder f. *das Tönen, concertat, Musik*: प्रृएवे यामेषु संतनिः RV. 5, 73, 7. प्रघ्नताम् 9, 69, 2. पर्वमानः संतनिर्मेषि कृएवन् 97, 14. — 3) parox. m. oder f. N. eines Homa ÇAT. Bn. 11, 5, 5, 11. सवन<sup>०</sup> KĀṬJ. Ç. 24, 4, 1. — 4) N. verschiedener SĀman Ind. St. 3, 242, a. PAÑĀV. Bn. 13, 5, 9. 14, 3, 7. 9, 27. LĀṬJ. 6, 1, 1, 7, 3, 1.

संतनु m. N. pr. eines Knaben im Gefolge der Rādhā PAÑĀV. 2, 4, 16. संतपन (von 1. तप् mit सम्) n. *das Warmwerden* KAUC. 135.

संतमक (von तम् mit सम्) m. *eine best. Form von Asthma* WISE 318, 4. — Vgl. तमक und प्रतमक.

संतमसं (von सम् → तमस्) n. P. 5, 4, 79. VOP. 6, 79. *allgemeine Finsternisse, Finsternisse* überh. AK. 1, 2, 1, 4. H. 146. HALĀ. 1, 110. प्रातर्बिभेद विश्वस्य करिः संतमसं रविः KATHĀS. 87, 18. 93, 13. LA. (III) 86, 14 (pl.). SARVADARĀṆAS. 48, 8. सान्द्रतम<sup>०</sup> ÇIC. 9, 22. रजः<sup>०</sup> durch Staub bewirkt BHATṬ. 5, 2. विघ्नाय<sup>०</sup> Inscr. in Journ. of the Am. Or. S. 6, 802, ÇI. 5. निमज्जयन्संतमसे पराशयम् NAISS. 9, 98.

संतरेण (von 1. त्त् mit सन्) 1) adj. *hinüber führend* (über eine Gefahr u. s. w.): वक्रि VS. 35, 13. — 2) n. *das Hinübersetzen über, das Hinübergelangen über* (eig. und bildlich): गङ्गा<sup>०</sup> R. 2, 52, 89 in den Unterschrr. दुर्ग<sup>०</sup> R. GORR. 1, 64, 8. मृत्युब्रह्मकृत्या<sup>०</sup> KUSUM. 60, 12. — Vgl. कलि<sup>०</sup>.

संतर्म् (von सम्) adv. *mehr zusammen* u. s. w.: संतर्ं सं शिशाधि AV. 7, 16, 1. सत्तर्ंम् dass.: संतर्ं पादकौ करं RV. 8, 33, 19. VS. 27, 8 (संतर्म् AV.). TS. 5, 7, 10, 3. 6, 2, 2, 7. ÇAT. Bn. 3, 4, 3, 2.

संतर्त्र (von 1. त्त् mit सम्) adj. *durchhelfend, ausretchend*: रयि RV. 3, 1, 19.

संतर्न (von तर्त् mit सम्) 1) adj. *drohend, scheltend* KARAKA 8, 7. — 2) m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2560 (vielleicht ist अतिसं<sup>०</sup> st. अतः सं<sup>०</sup> zu lesen). — 3) f. धा *Drohung, Schmähung* MBH. 9, 1318. neutr. dass. KĀM. NITIS. 17, 8. unbestimmt ob f. oder n. BHĀG. P. 5, 26, 8. — Vgl. अति<sup>०</sup> in den Nachträgen.

संतर्न (von तर्त् mit सम्) m. N. pr. eines Sohnes des Dhṛṣṭaketu VP. 437. BHĀG. P. 9, 24, 27. 10, 58, 56.

संतर्पक (vom caus. von तर्प् mit सम्) adj. *labend, erquickend, stärkend* BHĀVAPR. 2.

संतर्पया (wie oben) 1) adj. dass. SUÇR. 1, 159, 16. 162, 15. 163, 8. 177, 19.

VĀGBH. 4, 6, 39. UTTARAR. 17, 10 (23, 13) = MĀLATIM. 93, 7. नाकसदाम् (राज्ञन्, वक्रि) BHATṬ. 1, 4. — 2) n. a) *ein labendes —, stärkendes Mittel*: योनि<sup>०</sup> SUÇR. 2, 94, 14. इन्द्रियाणाम् 137, 21. 139, 1. 334, 18. = द्राक्षादाडिमखर्जूरीकदलीशर्करालाजाचूर्णमध्यासंमिलितम् RĪĀAN. im ÇKDR. — b) *das Laben, Erquicken, Stärken*: अस्य (d. i. कृव्यवाहनस्य) संतर्पया कर्तुं युक्तमेभिर्गोक्षितैः R. 5, 50, 5.

संतर्पयाय (von संतर्पया) adj. *von den Labe —, Stärkungsmitteln handelnd* KARAKA 1, 23.

संतर्प्य (vom caus. von तर्प् mit सम्) adj. *zu laben, zu erquicken, zu erfreuen*: दक्षिणाभिर्विप्राः MBH. 7, 6566.

संताड्य (von 1. त्त् mit सम्) adj. *zu schlagen*: संताड्या (गावः) न तु पादिन् MBH. 13, 3437.

संतर्न (von 1. तन् mit सम्) m. n. (wie 1. मान, indem die Endsilbe das Sprachgefühl irro leitete) TRIK. 3, 5, 12. am Ende eines adj. comp. f. द्या.

1) *ein ununterbrochener Fortgang, Fortsetzung, Continuität*: = संतति TRIK. 3, 3, 268. H. an. 3, 430. fg. MED. n. 146. ÇĀÇVATA u. s. w. in Verz. d. Oxf. H. 187, a, No. 427. शब्दार्चिर्जल<sup>०</sup> SUÇR. 1, 44, 11. धर्म<sup>०</sup> NIR. 6, 19. LĀṬJ. 6, 1, 8. DHĀTOP. 14, 18. कुलस्य MBH. 1, 1042. 4155. R. 1, 11, 2. लोको<sup>०</sup> MBH. 13, 4143. BHĀG. P. 3, 12, 21. प्रसव<sup>०</sup> MBH. 3, 8558. तपः<sup>०</sup> R. 5, 47, 27. दीर्घशोक<sup>०</sup> UTTARAR. ed. COW. 50, 9 (संताप die ältere Ausg. 37, 9). वाहीनि दुःखानि 97, 13 (76, 2). स्वकर्म<sup>०</sup> HIT. I, 201. कीर्तिः KUMĀRAS. 6, 69. स्फुरद्वैतविधासि<sup>०</sup> PRAB. 81, 5. चित्ता<sup>०</sup> 94, 13 (pl.). आत्मविज्ञानतत्त्वमिति<sup>०</sup> ÇĀṆK. zu BRH. ĀR. UP. S. 181. fg. zu KHĀND. UP. S. 8. SARVADARĀṆAS. 19, 11. 14. 20. 24, 13. 38, 15. — 2) *eine ununterbrochene Reihe*: अपादं पदसंतानं गन्धम् Verz. d. Oxf. H. 199, a, 1. शलभ<sup>०</sup> R. 5, 93, 17 (pl.). सरितः KUMĀRAS. 6, 69. ÇĀK. 167 (pl.). भुवन<sup>०</sup> Verz. d. Oxf. H. 238, b, 3. — 3) *Verzweigung*: शालभ<sup>०</sup> ein netzartiger Ueberzug SUÇR. 2, 311, 6. — 4) *ein netzartiges Stück des Thieres* TS. 1, 4, 20, 1. Sehne, Band 7, 4, 21, 1. — 5) *Herstellung des Zusammenhangs, Verbindung, Uebergang* (in der Recitation u. s. w.): पादिरवसायार्धघातैः संतानः ĀÇV. Ç. 5, 14, 16. 20, 5. ÇĀṆK. Ç. 1, 1, 25. 6, 9, 10. TAITT. UP. 1, 2, 1. — 6) *Fortsetzung des Geschlechts, Nachkommenschaft* AK. 2, 7, 1. TRIK. 3, 3, 268. H. 303. H. Ç. 114. H. an. MED. ÇĀÇVATA u. s. w. a. a. O. कर्मन् NIR. 3, 4. कर्तारु 6, 6, 6. कुलानि संसंतानानि M. 3, 15. संतानस्य परित्यये 9, 59. प्रजनार्थं स्त्रियः सृष्टाः संतानार्थं च मानवाः 96. MBH. 1, 1036. 1815. 4031. 6190. 4, 1141. R. GORR. 1, 11, 2. RAGH. 1, 34. 2, 65. 18, 52. Spr. (II) 4571. ब्रह्मसंतानाः Brahman's Kinder VARĀH. BRH. S. 11, 25. स्वसंताननिविशेषम् nicht anders als seine eigenen Kinder KATHĀS. 112, 147. सुता<sup>०</sup> RĪĀA-TAR. 3, 487. 5, 245. BHĀG. P. 3, 14, 13. 4, 1, 46. PAÑĀV. 80, 20. अक्षो दुष्कृतिनां कर्म संतानेनेव वर्धते KATHĀS. 29, 109. दुक्षेत्रेको<sup>०</sup> adj. 77, 24. neutr. MBH. 1, 1826. 3051. 4032. 4170. 6760. 3, 16631. 16836. 5, 4482. 13, 4144. 14, 2757. आत्म<sup>०</sup> so v. a. Sohn M. 3, 185. ऽज्ञः सुतः desgl. HARIV. 4056. पुत्राः ऽवर्धनाः pflanzen das Geschlecht fort JĀĀN. 1, 90. शुद्धसंतानञ्ज einem reinen Geschlecht entsprossen TRIK. 2, 7, 3. — 7) *ununterbrochener Gedankengang* SARVADARĀṆAS. 19, 5. 16. fg. 25, 7. 26, 6. — 8) *ein auf Dauer berechnetes Bündnis, bei dem man dem Bundesgenossen seine Tochter zur Ehe giebt*, KĀM. NITIS. 9, 2. Spr. (II) 6784. — 9) *eine best. mythische Waffe* MBH. 5, 3491. — 10) *m. N. eines der fünf Prachtbäume*